

दि महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाईड ऑफिसेस को ऑप बँक लि., मुंबई

मुख्य कार्यालय :- २२०२५४५२/२२८१२०४६

फक्त सभासदांसाठी

रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक DOR.STR.REC.११/२१.०४.०४८/२०२१-२२, दि.०५.०५.२०२१ प्रमाणे COVID १९ महामारीमुळे बँकांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कर्ज फेड हप्ते व इतर वसुलीचे पुनर्गठन धोरणाबाबतची बँकेची योजना .

दि. ०५.०५.२०२१ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना परिपत्रक जाहीर करून कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्या कर्जदारांवर कोवीड १९ महामारीमुळे आर्थिक आपत्ती आलेली आहे अशा कर्जदारांचे कर्ज हप्ते पुनर्गठित करण्यात यावे व त्यासाठी परिपत्रक जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत धोरण निश्चित करून Policy बनविण्यात यावी अशा सुचना बँकांना दिलेल्या आहेत.

त्याप्रमाणे मा. संचालक मंडळाने दि. ०२.०६.२०२१ रोजीच्या मा. संचालक मंडळ बैठकीत मा. कर्ज उपसमिती सदस्यांनी दि. ३१.०५.२०२१ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या शिफारशीनुसार सदर पॉलिसीस मंजूरी दिलेली आहे.

Resolution of COVID - १९

१. धोरण उद्दीष्टे :-

कोवीड १९ या महामारीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदाराचे हप्ते पुनर्गठित करणे.

२. सदर धोरणाचा लाभ घेणारी व्यक्ती ही बँकेची पात्र सभासद असली पाहिजे.

३. वैद्यकीय कारणास्तव आपत्ती व आर्थिक ताण सभासदावर आल्याची तपासणी खालीलप्रमाणे करावी.

अ) सभासदावर अवलंबून असलेली व्यक्ती ही त्यांच्या कुटूंबातीलच असावी.

ब) तसेच ती कुटूंबातील व्यक्ती सभासदावर अवलंबून आहे याची खात्री करावी. जर ती व्यक्ती स्वतः नोकरदार असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

क) फक्त COVID १९ महामारीमुळेच सदर कुटूंबातील व्यक्ती आजारी आहे याची खात्री म्हणून संबंधित डॉक्टरांचे प्रमाणित पत्र घेण्यात यावे.

ड) सदर अवलंबून असलेल्या व्यक्तीचा COVID १९ महामारीमुळे झालेल्या खर्चाची शहानिशा करावी.

इ) सदर COVID १९ महामारीमुळे सभासदावर पडणारा ताण दि. ३१.०३.२०२१ नंतरच अवलंबून असलेल्या व्यक्तीस COVID १९ महामारीमुळे आजार झाला आहे याची खात्री करावी.

४. धोरणाचे लाभार्थी :-

सदर सुविधेचा लाभ अशा कर्जधारकांना घेता येईल ज्यांचे कर्ज दि. ३१.०३.२०२१ रोजी सभासदांच्या नावे आहे व ते कर्ज खाते स्टॅण्डर्ड या वर्गातील म्हणजेच उत्पन्न क्षमता नसलेल्या (NPA) प्रवर्गात नसेल अशा खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

५. अर्ज करण्याची प्रक्रिया :-

ज्या कर्जधारकांना सदर योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल असा कर्जदाराने संबंधित शाखेत जाऊन कर्ज हप्ते पुनर्गठन करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

६. सदर योजनेच्या लाभार्थ्याने जामीनदारांचे लेखी सम्मती पत्र देणे आवश्यक आहे.

७. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज मंजूर करण्याची तारीख :-

दि. ३०.०९.२०२१ पर्यंत सादर करता येईल. अर्ज प्राप्त झाल्याचे नंतर ३० दिवसांच्या आत मंजूरीसंदर्भात कळविण्यात येईल.

८. अंमलबजावणी करण्याची तारीख :-

अर्ज सादर केल्यापासून ९० दिवसांच्या आत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

९. हप्ते पुनर्गठन करण्यासाठी करावयाची तरतूद :-

शिल्लक कर्जाच्या १० % तरतूद सदर कर्जाचे पुनर्गठन केल्यानंतर करावी.

१०. कर्जदाराने अवशिष्ट कर्जाची (Residual Debt) २०% रक्कम भरल्यास केलेल्या तरतुदीपैकी अर्धी (Half) रक्कमेची तरतूद फिरवण्यात (Reversal of Provision) येईल. त्यानंतर उर्वरीत कर्जाच्या १० % रक्कम भरल्यास शिल्लक पूर्ण तरतूद फिरवण्यात (Reversal of Provision) येईल.

११. सदर याजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन हप्त्यांचे पुनर्गठन करणेबाबत शिफारस करण्यात येत आहे व त्याबाबतच्या नोंदी नफा-तोटा पत्रकात दर्शविण्यात येईल.


१२. सदर योजनेतील लाभार्थ्यांचे कर्ज खाते दि. ०१.०४.२०२१ ते दि. ३०.०९.२०२१ या कालावधीत उत्पन्न क्षमता नसलेल्या कर्ज खाती वर्ग झाले तरी ते स्टॅण्डर्ड समजण्यात यावे.

१३. लाभार्थी कर्जदारास सदर योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या कर्जास घेता येईल.

१४. बँकेच्या कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१५. सदर योजनेची माहिती बँकेच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल.




मुख्य कार्यकारी अधिकारी